

विभागाय चौकशा त्वरेने पूर्ण करण्याबाबत नवीन
पदे निर्माण करणे -----

महाराष्ट्र शासन,

सामान्य प्रशासन विभाग,

निर्णय क्रमांक: सीडीआर-११८७/१५८१/४५/अकरा,

मंत्रालय, मुंबई-४०० ०३२, दिनांक २९ डिसेंबर, १९८८.

नि र्ण य

राज्यातील वर्ग १ व वर्ग २ च्या अधिका-यांविरुद्धच्या विभागीय चौकशा सध्या विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद यांच्याकडे, उद्भवणारी सुपूर्द केलेल्या आहेत. ह्या व्यतिरिक्त रोजगार हमी योजनेखाली चौकशाची प्रकरणे हाताळण्यासाठी नियोजन विभागाकडे नाशिक व नागपूर येथे विशेष अधिका-यांचे प्रत्येकी एक पद आहे. अशा प्रकारे वर्ग १ व वर्ग २ च्या अधिका-यांविरुद्धच्या विभागीय चौकशाची प्रकरणे व रोजगार हमी योजनेखाली उद्भवणारी प्रकरणे हाताळण्यासाठी एकूण ६ पदे सध्या उपलब्ध आहेत. आता शासनाने असे ठरविले आहे की, रोजगार हमी योजनेखाली निर्माण केलेली दोन पदे सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखालील सध्या अस्तित्वात असलेल्या चार पदांमध्ये विलीन करावीत आणि ही ६ पदे प्रत्येक महसुली विभागात एक याप्रमाणे वर्ग १ व वर्ग २ च्या अधिका-यांविरुद्धच्या विभागीय चौकशा चालविण्यासाठी वापरण्यात यावीत. ही सहाही पदे यापुढे सामान्य प्रशासन विभागाच्या नियंत्रणाखाली असतील. या सहा चौकशी अधिका-यांना नेमून दिलेले सहा महसुली विभाग पुढीलप्रमाणे असतील :-

- [१] विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, मुंबई - कोकण विभाग
- [२] विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, पुणे - पुणे विभाग.
- [३] विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, नागपूर - नागपूर विभाग.
- [४] विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, औरंगाबाद - औरंगाबाद विभाग

आणि सामान्य प्रशासन विभागाने विनिर्दिष्टपणे सुपूर्द केलेली चौकशाची प्रकरणे

- [५] विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, नाशिक - नाशिक विभाग.
- [६] विशेष अधिकारी, विभागीय चौकशा, अमरावती - अमरावती विभाग.

२. चौकशी प्राधिका-यापुढे राजपत्रित अधिका-यांची विभागीय चौकशाची प्रकरणे सादर करण्याचे काम सध्या शिस्तभंगविषयक प्राधिका-याने विनिर्दिष्टपणे नियुक्त केलेल्या विसीगातील अधिका-याला करावे लागते. तज्ज्ञ सादरकर्त्या अधिका-यांच्या अनुपलब्धतेमुळे विभागीय चौकशा दीर्घकाळ रेंगाळतात असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. म्हणून शासनाने असे ठरविले आहे की, त्या त्या महसुली विभागात उद्भवणा-या राजपत्रित अधिका-यांविरुद्धच्या चौकशा त्या त्या महसुली विभागातील विशेष अधिकारी, विभागीय चौकशा यांच्यापुढे सादर करण्यासाठी विभागीय आयुक्तांच्या आस्थापनेवर सादरकर्त्या अधिका-यांचे एक पद निर्माण करण्यात यावे.

३. वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांविरुद्धच्या चौकशांसाठी सध्या विशेष अधिकारी नेमलेले नाहीत. अशा चौकशा चालविण्यासाठी विभागातील अधिका-यांचीच

"चौकशी अधिकारी" म्हणून नियुक्ती करण्यात येते आणि असे आढळून आले आहे की, त्या अधिका-यांना चौकशी चालविण्याचे काम त्यांचे स्वतःचे नियत काम संभाळून करावे लागत असल्यामुळे ही व्यवस्था फारशी समाधानकारक नाही. कारण या अधिका-यांकडे चौकशी चालविण्यासाठी आवश्यक असणारे नैपुण्य अभावानेच असल्याने कार्यपद्धती संबंधीच्या वारंवार होणा-या चुका त्यांच्याकडून होतात व परिणामी विभागीय चौकशी निष्फळ ठरतात. म्हणून वर्ग ३ आणि वर्ग ४ च्या कर्मचा-यांविस्तृत प्रलंबित असलेल्या चौकशीच्या कामात सुसूक्ता आणि त्यांच्या दृष्टीने प्रत्येक जिल्ह्यातील अशा चौकशी चालविण्यासाठी जिल्हानिहाय विशेष अधिकारी नियुक्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

४. उपरोक्त परिच्छेद २ आणि ३ मधील पाश्चैत्यभूमि लक्षात घेता पुढील तात्पुरती पदे दिनांक १ जानेवारी, १९८९ पासून सुस्वातीत १ वर्षाच्या कालावधीसाठी निर्माण करण्यास शासन गंजुरी देत आहे.

पदांचे पदनाम व वेतनश्रेणी

पदांची संख्या

[एक] सादारकतर्फा अधिका-यांची कार्यालये

१] उपजिल्हाधिकारी [निवडश्रेणी]

[रु ३२००-१००-३५००-१२५-४६२५]

६

२] अवल कारकून

[रु १४००-४०-१८००-द. री. -५०-२३००]

६

३] लिपिक टंकलेखक

[रु ९५०-२०-११५०-द. री. -२५-१५००]

६

४] लघुटंकलेखक

[रु १२००-३०-१५६०-द. री. -४०-२०४०]

६

[दोन] विशेषा अधिका-यांची कार्यालये

[वर्ग ३ व वर्ग ४ च्या कर्मचा-यांसाठी]

१] तहसिलदार

[रु २०००-६०-२३००-द. री. ७५-३२००-१००-३५००]

२९

२] अवल कारकून

[रु १४००-४०-१८००-द. री. -५०-२३००]

२९

३] लिपिक टंकलेखक

[रु ९५०-२०-११५०-द. री. -२५-१५००]

२९

४] लघुटंकलेखक

[रु १२००-३०-१५६०-द. री. -४०-२०४०]

२९

टीप:- वरील २१ विशेष अधिकारी-यापैकी मुंबई आणि नागपूर या जिल्ह्यांसाठी प्रत्येकी दोन अधिकारी असतील, रायगड, रत्नागिरी व सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांसाठी मिळून एक विशेष अधिकारी राहिल. [त्याचे मुख्यालय रत्नागिरी येथे असेल], लातूर आणि उस्मानाबाद या दोन जिल्ह्यांसाठी मिळून एक विशेष अधिकारी असेल. [त्याचे मुख्यालय उस्मानाबाद येथे असेल] आणि उर्वरित २३ जिल्ह्यांसाठी प्रत्येकी एक विशेष अधिकारी असेल व या अधिका-याचे मुख्यालय त्या त्या जिल्ह्याच्या मुख्यालयात राहिल. हे सर्व अधिकारी त्या त्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयाशी सलग्न असतील.

५. सादरकर्ता अधिकारी व विशेष अधिकारी, विभागीय चौकशा ही पदे राजपत्रित असतील तर इतर उर्वरित पदे अराजपत्रित असतील. या सर्व पदांचे धारक नियमानुसार अनुक्रमे असणारे महागाई व इतर भत्ते मिळण्यास पात्र राहतील.

६. सादरकर्ता अधिका-याची सहा पदे आपापल्या कार्यकारी वृंदासमवेत सहा महसुली विभागांशी सलग्न असतील व अनुक्रमे पुणे, नाशिक, औरंगाबाद, नागपूर, अमरावती व नवीन मुंबई येथे स्थित असलेल्या विभागीय आयुक्तांच्या आस्थापनेवर असतील.

७. सादरकर्ता अधिका-यांना आपापल्या महसुली विभागांमध्ये दौरे करावे लागतील आणि त्या त्या विभागातील राजपत्रित अधिका-यांविषयक विभागीय चौकशांमध्ये शिस्तभंगविषयक प्राधिका-यांच्या वतीने चौकशी अधिका-यांपुढे प्रकरणे सादर करण्याचे काम त्यांना करावे लागेल. विशेष अधिकारी, विभागीय चौकशा हे सुद्धा आपापल्या जिल्ह्यांमध्ये दौरे करतील आणि शिस्तभंगविषयक प्राधिका-यांनी त्यांच्याकडे सुपूर्द केलेल्या अराजपत्रित कर्मचा-यांविषयक विभागीय चौकशा चालवतील.

८. वरील परिच्छेद ४ मध्ये उल्लेखिलेल्या पदांवरील वेतनाप्रित्यर्थ १९८८-८९ या अर्थसंकल्पीय वर्षाच्या ३ महिन्यांच्या उर्वरित कालावधीसाठी होणा-या खर्चाकरिता विधान सभेत पुरक मागणी सादर करण्यात आली होती. सदर पुरवणी खर्चास महाराष्ट्र [तृतीय पुरवणी] विनियोजन अधिनियम १९८८ [सन १९८८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक २२] द्वारे मंजुरी देण्यात आली आहे. या पदांवरील होणारा खर्च खालील शीर्षखाली खर्च टाकण्यात यावा.

[१] "२०५२-सेक्रेटरीस्ट सर्वसाधारण सेवा [०१२] इतर कार्यालये [सहा] सादरकर्ता अधिका-यांची कार्यालये-वेतन".

[२] "२०५२-सेक्रेटरीस्ट-सर्वसाधारण सेवा [०१२]-इतर कार्यालये [पाच] जिल्हा चौकशी अधिका-यांची कार्यालये वेतन".

९. हा निर्णय वित्त विभागाच्या सहमतीने त्या विभागाच्या अनौपचारिक संदर्भ क्रमांक: ७३३५/स. वि., दिनांक २१ नोव्हेंबर, १९८८ अनुसार निर्गमित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आज्ञानुसार व नावाने,

मीना करंडे,

अवर सचिव, महाराष्ट्र शासन.

राज्यपालाचे सचिव, मुंबई,
 मुख्यमंत्री यांचे सचिव, मुंबई,
 सर्व मंत्री यांचे खाजगी सचिव, मुंबई,
 सर्व राज्यमंत्र्यांचे स्वीय सहाय्यक, मुंबई,
 सर्व विभागीय आयुक्त,
 सर्व जिल्हाधिकारी,
 सर्व मंत्रालयीन विभाग,

- * प्रबंधक, उच्च न्यायालय [मूळ शाखा], मुंबई,
- * प्रबंधक, उच्च न्यायालय [अपील शाखा], मुंबई,
- * सचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग, मुंबई, /*सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ, सचिवालय, मुंबई,
- * प्रबंधक, लोक आयुक्त व उपलोक आयुक्त यांचे कार्यालय, मुंबई,
 नियोजन विभाग,

महसूल व वन विभाग,

सामान्य प्रशासन विभाग [कार्यासन-२५]

विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, कौकण व नाशिक विभाग, मुंबई,
 विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, पुणे विभाग, पुणे,
 विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, नागपूर व अमरावती विभाग, नागपूर,
 विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, औरंगाबाद विभाग, औरंगाबाद,
 विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, [रोजगार हमी योजना] नागपूर, नागपूर,
 विशेष अधिकारी, विभागीय चौकशी, [रोजगार हमी योजना] नाशिक, नाशिक,

महालेखापाल-१ [लेखा व अनुशेयता] महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल-२ [लेखा व अनुशेयता] महाराष्ट्र, नागपूर,

महालेखापाल [लेखापरीक्षा], महाराष्ट्र, मुंबई,

महालेखापाल [लेखापरीक्षा], महाराष्ट्र, नागपूर,

अधिदान व लेखा अधिकारी, मुंबई,

निवासी लेखा परीक्षा अधिकारी, मुंबई,

वित्त विभाग [अर्थसंकल्प-१३, व्यय-४],

सर्व मंत्रालयीन विभागांच्या प्रशासकीय नियंत्रणाखालील सर्व विभाग प्रमुख/

कार्यालय प्रमुख